

प्रसिद्धी विभाग
शैक्षणिक वर्ष २०१७ – १८
राष्ट्रीय छात्र सेना विभाग

प्रभात पुणे, गुरुवार, दि. २२ जून २०१७ | ०५

राज्यगुरु महाविद्यालयात^१
योगदिन साजरा

गवाच्युतवण्ण, दि. २१ (प्रतिवर्षी)
- हातपा ठारूळ शास्त्रीयतापाल
अंगठीलाडीप योग दिनावै औषधाल
भारूळ गारुडी छात्र योग्या कर्त्त्वे
द्रव्यम योग ग्राह्यादिके साठा काळाह
आणी लाखये ५० बैंडगम्ये योग
प्रवाल लकडा नाशीक्षण्यातील
विद्यार्थी, निवार लाली निवारकर
कर्त्त्वाधी लाली योग ग्राह्यादिकामये
चाप येतल, चांदीली ग्राह्यादी ही,
एप, शी लाहौलवण्णातील ही, आणी
काळीरक, गवाच्युत ल्याक्यू लांडित
उद्यापालाते लोगांचा शायदा लाली,
नायेप नव्याशाळा यजवापकीला
जीवनामये लालानामयात
मुक्तीमार्गी, यांवालीक लालालेलाठी,
राग्यातिकाक लाली वाढील्यामयाठी
योग्याचा उद्योगी होतो. या काळीवाचे
आणीजर मेहजा इ. शी. काळीवाचे व श्र.
प्रतिष्ठा लोलांती यांनी केले.



प्रसिद्धी विभाग
शैक्षणिक वर्ष २०१७ – १८
राष्ट्रीय छात्र सेना विभाग

जनप्रवास

गुरुवार, दि. २३ जून २०१७

**हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात योगदिनाचे
उत्साहात आयोजन**



राजगुरुनार | बालीहर
 अंतरराष्ट्रीय योगदिनाचे निष्पक्ष व शिळाकेंग कर्मचारी नियमित सम्प्रदान येणेले हुतात्मा यांनी योग प्रारम्भिकांमध्ये इतिहास महाविद्यालयात योगदिनाचे उत्साहात आयोजन करावायला करावायला आले. राष्ट्रीय योग शिक्षकांनी योग विद्यार्थ्यांना योगार्थांक वरेलाना घृणाऱ्यांना उपयोग होतो असे यांनी योगार्थिक समर्पण करावाले आले. की, आलेने जारीरक, योगार्थे समाप्त ५० फॅट्टसने योगार्थिक स्वरूप्य संस्कृतित उत्साहात योगार्थ घेतला. यावरेत उत्साहात योगार्थांनी योगार्था प्रत्यक्षा

महाविद्यालयात योगार्थी, होतो. तसेच सम्प्रदान योगार्थकीर्त्या योगनामाच्ये तपातणावायापासून युक्तोलेसाठी, भानस्तिक गानतोसाठी, रोगप्रतिक्रियाक शर्ती दूस. शी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना वादविद्यालयांठी योगाचा उपयोग होतो असे यांनी सांगिले. पा. कावळेमार्थ उत्साहात योग ए. शी. कानकदेव या प्रतिवाद लोणार्थी यांनी केले.

केसारी पुणे, २३ जून २०१७

३

योगदिनाचे उत्साहात आयोजन

राजगुरुनार (बालीहर) अंतरराष्ट्रीय योगदिनाचे अंतिम समाप्त दोहील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात योगदिनाचे उत्साहात आयोजन करावायला आले राष्ट्रीय योग संभव्यता वर्तीने प्रथम योग प्रारम्भिके संघर करावाले आले. त्यावरो सुमारे ५० कैट्टरने सहभाग घेतला. यावरात नव्हिदालयातील विद्यार्थी, शिक्षक व नियोजक वकारारी यांनी योग प्रतिविकासाचे सहभाग घेतला.

प्रसिद्धी विभाग
शैक्षणिक वर्ष २०१७ – १८
राष्ट्रीय छात्र सेना विभाग



राजगुरु कॉलेजमध्ये
योगदिनाचे उत्साहात
राजगुरुनाथ : अंतर्राष्ट्रीय
योगदिनाचे अविष्ट राष्ट्रीय
हठायथा राजगुरु यज्ञाविद्यालयात
योगप्रसाराचिकासह योग दिन
माजवा करतायात आणला. गांधीज
हात घेणेऱ्या खतीने प्रवचन योग
प्राच्याशिके साठेच करणात
आणी, त्यामध्ये सुमारे ५०
स्वप्रदीकक महापांढी झाले. होते,
महाविद्यालयातील विद्यार्थी,
विद्यक व विद्यकेत कर्मदारी
यांनी योग प्राच्याशिकामध्ये
सहभाग घेलला. या वेळी
प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक
करताना म्हणाले की, जा-
पाने जारीरिक, मानविक
स्वास्थ्य संतुलित ठेवण्यामाती
योगाचा फायदा होतो. तसेच
मध्याच्या धर्मावलोक्या
जीवनामध्ये तांगतांगाचा -
सून, मुक्तीसाठी, मानविक
शात्रुघ्नाठी, रोगप्रीतिकाक शक्ती
वाईविषयामाती योगाचा होतो.

डॉ. संजय शिंदे
प्रसिद्धी विभाग प्रमुख